

नियमित दिवाणी दावा - ५६६/२०१२

निशाणी - ५९/क

वादी तर्फे साक्षीदार क्रं. ३ याचे जबानी, मी याव्दारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की,	
माझे नांव -	मारुती कोंडीबा अनुसे
वय -	५२
व्यवसाय -	नोकरी, नुतन नागरी सहकारी बँक लि., इचलकरंजी (सध्याचे नांव शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँक लि, इचलकरंजी, अवसायानात)
राहणार -	मु.पो.माले मुडशिंंगी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर

सरतपास वादी तर्फे श्री.पी.ए.उपाध्ये यांचे वतीने सुरु

मला न्यायालयीन साक्षी समन्स मिळालेले आहे. साक्षी समन्स मध्ये नमुद कागदपत्रे आमच्या बँकेकडे उपलब्ध नाहीत. त्याबाबत लेखी अहवाल न्यायालयामध्ये हजर केलेला आहे. मी आमच्या बँकेत ज्युनिअर ऑफीसर म्हणून काम करीत आहे. आमची बँक नुतन नागरी सहकारी बँक लि., इचलकरंजी चे सध्याचे नांव शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बँक लि, इचलकरंजी, असे असून ती सध्या अवसायानात आहे. न्यायालयाचे साक्षीसमन्स प्राप्त झालेनंतर काम पहाणेसाठी प्रशासक आम्हाला अधिकार पत्र देतात.

जी कागदपत्रे साक्षीसमन्स प्रमाणे मागीतली ती आमच्या बँकेकडे अस्सल प्रतिमध्ये उपलब्ध नाहीत. त्याची झेरॉक्स प्रत दाखविल्यास ती कागदपत्रे आमच्या बँकेची आहेत की नाहीत हे मी ओळखू शकतो.

साक्षीदाराला नि.२४/१ वरील कागद दाखविला असता तो कागद त्यांच्या बँकेचे असल्याचे सांगितले. सदर कागद हे पे ऑर्डर असून तो सह दुय्यम निबंधक वर्ग-२, इचलकरंजी यांच्या नावे आहे. सदर पे ऑर्डर आमच्या नुतन बँकेने दिलेली आहे. त्या पे ऑर्डरचा क्रमांक ८२७३३४ असा आहे. त्याची तारीख

०५/०८/२०११ आहे. त्याची रक्कम २,८००/- आहे. पे ऑर्डर काढण्याचे अधिकार बँकेचे अधिकारी व अकौंटंट यांना असते. मी सदर बँकेत मुख्य शाखेमध्ये सन १९९९ पासून काम करतो. सदर पे ऑर्डरवर असलेल्या सहा मी ओळखू शकतो. निशाणी २४/१ वर असणा-या पे ऑर्डरवर जनार्दन जोशी, ज्युनिअर ऑफीसर व अकौंटंट म्हणून दिपक काटकर यांची सही आहे. त्यावर बँकेचा शिक्का आहे. सदर सहा व बँकेचा शिक्का ओळखण्याचे कारण मी दैनंदिन कामकाजात पाहतो. त्यातील मजकूर बरोबर आहे. सदर पे ऑर्डरला निशाणी देण्यास प्रतिवादीचे विधिज्ञ यांनी आक्षेप घेतला की सदर साक्षीदार पे ऑर्डरचा तयार करणारा इसम नाही, त्यावर त्याचे हस्ताक्षर किंवा सही नाही, त्याबाबत त्याला वयत्कीक ज्ञान असण्याचे कारण नाही व सदर पे ऑर्डर तयार करणारे बँकेचे अधिकारी जोशी व काटकर उपलब्ध आहेत त्यामुळे त्यास निशाणी देण्यात येवू नये. त्यास वादीचे विधिज्ञ यांनी नमुद केले की सदर साक्षीदाराला तो बँकेत ब-याच मागील वर्षांपासून काम करत असल्यामुळे त्याला त्यातील सही व शिक्याबाबत माहिती त्यामुळे त्याला निशाणी देण्यात यावे. सदर पे ऑर्डर बाबत मुळ कागदपत्रे उपलब्ध नाहीत. सदर पे ऑर्डर असे दर्शवितो की त्याबाबत रक्कम अगोदर बँकेत जमा केलेनंतर तसे ती पे ऑर्डर काढण्यात आली. सदर कागदपत्रे मुळ स्वरूपात उपलब्ध नसल्याने या अगोदरस न्यायालयाने दुय्यम पुरावा देणेबाबत परवानगी दिली आहे. सबब आक्षेप नोंदवून त्यास ओळख म्हणून त्यास निशाणी ६० देण्यात येते. काटकर व जोशी सध्या आमच्या बँकेत कार्यरत नाहीत.

साक्षीदाराला नि.२४/२ वरील कागद दाखविला असता तो कागद त्यांच्या बँकेचे असल्याचे सांगितले. सदर कागद हे पे ऑर्डर असून तो सह दुय्यम निबंधक वर्ग-२, इचलकरंजी यांच्या नांवे आहे. सदर पे ऑर्डर आमच्या नुतन बँकेने दिलेली आहे. त्या पे ऑर्डरचा क्रमांक ८२७३३३ असा आहे. त्याची तारीख ०५/०८/२०११ आहे. त्याची रक्कम ४,०००/- आहे. पे ऑर्डर काढण्याचे अधिकार बँकेचे अधिकारी व अकौंटंट यांना असते. मी सदर बँकेत मुख्य शाखेमध्ये सन १९९९ पासून काम करतो. सदर पे ऑर्डरवर असलेल्या सहा मी ओळखू शकतो. निशाणी २४/२ वर असणा-या पे ऑर्डरवर जनार्दन जोशी, ज्युनिअर ऑफीसर व अकौंटंट म्हणून दिपक काटकर यांची सही आहे. त्यावर बँकेचा शिक्का आहे. सदर सहा व बँकेचा शिक्का ओळखण्याचे कारण मी दैनंदिन कामकाजात पाहतो. त्यातील मजकूर बरोबर आहे. सदर पे ऑर्डरला निशाणी देण्यास प्रतिवादीचे विधिज्ञ यांनी आक्षेप घेतला की सदर साक्षीदार पे ऑर्डरचा तयार करणारा इसम नाही, त्यावर

त्याचे हस्ताक्षर किंवा सही नाही, त्याबाबत त्याला वयत्कीक ज्ञान असण्याचे कारण नाही व सदर पे ऑर्डर तयार करणारे बँकेचे अधिकारी जोशी व काटकर उपलब्ध आहेत त्यामुळे त्यास निशाणी देण्यात येवू नये. त्यास वादीचे विधिज्ञ यांनी नमुद केले की सदर साक्षीदाराला तो बँकेत ब-याच मागील वर्षापासून काम करत असल्यामुळे त्याला त्यातील सही व शिक्याबाबत माहिती त्यामुळे त्याला निशाणी देण्यात यावे. सदर पे ऑर्डर बाबत मुळ कागदपत्रे उपलब्ध नाहीत. सदर पे ऑर्डर असे दर्शवितो की त्याबाबत रक्कम अगोदर बँकेत जमा केलेनंतर तसे ती पे ऑर्डर काढण्यात आली. सदर कागदपत्रे मुळ स्वरूपात उपलब्ध नसल्याने या अगोदरस न्यायालयाने दुय्यम पुरावा देणेबाबत परवानगी दिली आहे. सबब आक्षेप नोंदवून त्यास ओळख म्हणून त्यास निशाणी ६१ देण्यात येते. काटकर व जोशी सध्या आमच्या बँकेत कार्यरत नाहीत.

साक्षीदाराला नि.२४/३ वरील कागद दाखविला असता तो कागद त्यांच्या बँकेचे असल्याचे सांगितले. सदर कागद हे पे ऑर्डर असून तो सह दुय्यम निबंधक वर्ग-२, इचलकरंजी यांच्या नांवे आहे. सदर पे ऑर्डर आमच्या नुतन बँकेने दिलेली आहे. त्या पे ऑर्डरचा क्रमांक ८२७३३२ असा आहे. त्याची तारीख ०५/०८/२०११ आहे. त्याची रक्कम ४,६५०/- आहे. पे ऑर्डर काढण्याचे अधिकार बँकेचे अधिकारी व अकौंटंट यांना असते. मी सदर बँकेत मुख्य शाखेमध्ये सन १९९९ पासून काम करतो. सदर पे ऑर्डरवर असलेल्या सहा मी ओळखू शकतो. निशाणी २४/३ वर असणा-या पे ऑर्डरवर जनार्दन जोशी, ज्युनिअर ऑफीसर व अकौंटंट म्हणून दिपक काटकर यांची सही आहे. त्यावर बँकेचा शिक्का आहे. सदर सहा व बँकेचा शिक्का ओळखण्याचे कारण मी दैनंदिन कामकाजात पाहतो. त्यातील मजकूर बरोबर आहे. सदर पे ऑर्डरला निशाणी देण्यास प्रतिवादीचे विधिज्ञ यांनी आक्षेप घेतला की सदर साक्षीदार पे ऑर्डरचा तयार करणारा इसम नाही, त्यावर त्याचे हस्ताक्षर किंवा सही नाही, त्याबाबत त्याला वयत्कीक ज्ञान असण्याचे कारण नाही व सदर पे ऑर्डर तयार करणारे बँकेचे अधिकारी जोशी व काटकर उपलब्ध आहेत त्यामुळे त्यास निशाणी देण्यात येवू नये. त्यास वादीचे विधिज्ञ यांनी नमुद केले की सदर साक्षीदाराला तो बँकेत ब-याच मागील वर्षापासून काम करत असल्यामुळे त्याला त्यातील सही व शिक्याबाबत माहिती त्यामुळे त्याला निशाणी देण्यात यावे. सदर पे ऑर्डर बाबत मुळ कागदपत्रे उपलब्ध नाहीत. सदर पे ऑर्डर असे दर्शवितो की त्याबाबत रक्कम अगोदर बँकेत जमा केलेनंतर तसे ती पे ऑर्डर काढण्यात आली. सदर कागदपत्रे मुळ स्वरूपात उपलब्ध नसल्याने या अगोदरस न्यायालयाने दुय्यम पुरावा

देणेबाबत परवानगी दिली आहे. सबब आक्षेप नोंदवून त्यास ओळख म्हणून त्यास निशाणी ६२ देण्यात येते. काटकर व जोशी सध्या आमच्या बँकेत कार्यरत नाहीत.

सरतपास पुर्ण

वादी तर्फे साक्षीदार ३ यांचा उलटतपास प्र.वादी तर्फे एस.बी.खंजीरे यांचे तर्फे सुरु.

हे खरे आहे की नुतन बँकेमध्ये अपरातफर झाली म्हणून बँकेचे काही संचालक व काही अधिकारी यांच्यावर फौजदारी केस दाखल झालेली आहे. हे खरे आहे की सदर बँकेचे काही अधिकारी यांच्यामध्ये मी एक आरोपी आहे. हे खरे आहे की आमच्या बँकेवर सध्या प्रशासक नाही. हे खरे आहे की मला प्रस्तुत जबाब देण्याचा अधिकार दिला त्यावेळी आमच्या बँकेवर लिक्वीडेटर होते प्रशासक नव्हते.

हे खरे आहे की निशाणी ६० ते ६२ वर माझे हस्ताक्षर व सही नाही.

प्रश्न – निशाणी ६० ते ६२ वर तुमच्या बँकेचे सिल नाही?

उत्तर – सिल नाही शिक्का आहे.

हे खरे आहे की निशाणी ६० ते ६२ वरील पे ऑर्डर कुणाच्या विनंतीवरून काढले हे मी सांगू शकत नाही. हे खरे नाही की पे ऑर्डर काढण्याकरीता तो ऑर्डर काढणेसाठी संबंधितांचे बचत किंवा चालू खाते बँकेमध्ये पाहिजे. पे ऑर्डर आमच्या बँकेमध्ये रोखीने काढू शकतो. निशाणी ६० ते ६२ वरील पे ऑर्डर करीता रक्कम कोणी रोखीने भरली हे मी सांगू शकत नाही. रक्कम रोखीने भरल्यास त्या बाबत डिपॉझीट स्लीप असते. हे खरे आहे की डिपॉझीट स्लीप दोन भागात असते. एक भरणा-याकडे व एक बँकेकडे असते. हे खरे आहे की डिपॉझीट स्लीप पाहिल्याशिवाय ती रक्कम रोखीने कोणी भरली हे सांगता येत नाही. निशाणी ६० ते ६२ पाहून मी ते रोखीने रक्कम भरून काढली किंवा अन्य मार्गाने काढले असे सांगू शकत नाही. निशाणी ६० ते ६२ वरील पे ऑर्डर करीता रक्कम रोखीने भरली असल्यास त्याची डिपॉझीट स्लीप आमचे बँकेमध्ये मिळून येत नाही. निशाणी ६० ते ६२ हे पे स्लीप आहेत. हे खरे आहे की निशाणी ६० ते ६२ मध्ये नमुद रक्कम सह

दुय्यम निबंधक यांना मिळाली किंवा नाही हे त्यावरून सांगता येत नाही व त्यासाठी पे स्लीप इश्यु अकौट रजिस्टर पहाणे आवश्यक आहे. पे स्लीप इश्यु अकौट रजिस्टर आमच्या बँकेमध्ये मिळून येत नाही. हे खरे आहे की जोशी व काटकर निशाणी ६० ते ६२ वर माझ्या समक्ष सहा केलेल्या नाहीत. हे खरे आहे की जोशी व काटकर यांचा राहण्याचा पत्ता आमच्या बँकेच्या अभिलेखाप्रमाणे उपलब्ध होवू शकतो. हे खरे आहे की जोशी व काटकर हयात आहेत. हे खरे आहे की डीमांड ड्राफ्ट व पे स्लीप मध्ये फरक आहे. हे खरे नाही की आमचे बँकेतून दिनांक ०५/०८/२०११ रोजी निशाणी ६० ते ६२ प्रमाणे पे स्लीप काढलेली नाही. संजय धोंडीराम साळुंखे वादी यांचे खाते आमच्या बँकेमध्ये नाही व ते आमच्या बँकेचे सभासद नाहीत. हे खरे आहे की निशाणी ५३ वर लिक्वीडेटर यांची सही नाही. हे खरे आहे की आमच्या बँकेचे सन २०१६ मध्ये नुतनीकरण झालेबाबत पुरावा या कामामध्ये हजर केलेला नाही. हे खरे नाही की मला प्रत्यक्षात निशाणी ६० ते ६२ बाबत काहीही माहिती नाही. हे खरे नाही की वादीला मदत करण्यासाठी मी खोटी साक्ष देत आहे.

फेरतपास नाही

उलटतपास पुर्ण

श्रवणोत्तर स्विकृत

स्वाक्षरी/-

(डॉ.डी.जी.पटवे)

दिनांक - ०३/०४/२०२५

स.दि.न्या.क.स्तर, इचलकरंजी.